

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सदस्यांना  
त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये विकास कामांची पाहणी  
करण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसने  
प्रवास करण्यासाठी देण्यात येणाऱ्या प्रवास  
भत्त्यात वाढ करण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन**

ग्राम विकास व जलसंधारण विभाग

शासन निर्णय क्रमांक : झेडपीए १००७/प्र.क्र.५०/पंरा-१

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक : १० सप्टेंबर, २००७.

- वाचा :-** १) शासन निर्णय ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्रमांक :  
टीआरए १०८९/६७२/(१०४)/०४, दिनांक ११ सप्टेंबर, १९८९.
- २) शासन निर्णय क्रमांक : प्रवास १०९०/१५३/(१६६)/०४,  
दिनांक ३१ मे, १९९१.
- ३) शासन निर्णय क्रमांक : टीआरए १०९३/प्र.क्र.६६२/०५,  
दिनांक ८ जून, १९९३.
- ४) शासन निर्णय क्रमांक : टीआरए १०/२००२/प्र.क्र.२४१/पंरा-१,  
दिनांक २८ मे, २००४.

**प्रस्तावना :-**

राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात स्थानिक विकासाची कामे व जनसंपर्क साधण्यासाठी त्यांना सध्या अनुक्रमे दरमहा रु. १०००/- व रु.५००/- इतका प्रवासभत्ता मिळतो. शासनाच्या विविध योजना जिल्हा परिषदांकडे नव्याने वर्ग झाल्या असून समाजातील विविध घटकांना आरक्षणामुळे पंचायत राज संस्थांच्या कार्यात सहभागी होण्यास प्रवृत्त करण्यात येत असून त्यांना सहभागाची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. विकास कामावर देखरेख ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधींना आपापल्या कार्यक्षेत्रात वारंवार प्रवास करणे अत्यावश्यक असते. त्यामुळे त्यांना पुरेसा प्रवासभत्ता मिळणे गरजेचे आहे. सध्याची महागाई व भाववाढ लक्षात घेता त्यांना सध्या मिळणारा प्रवासभत्ता अत्यंत अपुरा आहे. त्यामुळे बहुतांश जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी प्रवासभत्त्यात वाढ करण्याबाबत शासनाकडे वेळोवेळी मागणी केली आहे. जिल्हा परिषद सदस्यांना दरमहा रु.१०००/- इतका भत्ता त्यांच्या कार्यक्षेत्रात एस.टी.ने प्रवास करण्यासाठी दिला जातो. तो वाढवून रु.२०००/- करण्याचा तसेच पंचायत समिती सदस्यांना रु.५००/- प्रवासभत्ता दिला जातो. तो वाढवून रु.७५०/- करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

## शासन निर्णय :-


१. जिल्हा परिषदा व पंचायत समिती सदस्य यांची मागणी व राज्य मार्ग परिवहन सेवेच्या बसच्या प्रवासदरात झालेली वाढ या दोन्ही बाबींचा साकल्याने विचार करुन शासनाने जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील विकास कामांची देखरेख करण्यासाठी यापूर्वी मिळत असलेल्या प्रवासभत्त्यात अनुक्रमे रु.१०००/- व रु.२५०/- ने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना यापुढे त्यांच्या कार्यक्षेत्रात एस.टी.बसने प्रवास करण्यासाठी दरमहा अनुक्रमे रु.२०००/- व रु.७५०/- इतका प्रवासभत्ता अनुज्ञेय राहील.

२. सदर बाबीवर होणारा खर्च जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्वनिधीतून भागवावा.

३. सदर आदेश दिनांक १ सप्टेंबर, २००७ पासून अंमलात येतील.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २००७०९१०१५३९५३००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

  
(सुनील चव्हाण)  
विशेष कार्य अधिकारी, महाराष्ट्र शासन.

प्रत,

- १) मा.मुख्यमंत्री यांचे सचिव.
- २) मा.उप मुख्यमंत्री यांचे सचिव.
- ३) मा.विरोधी पक्ष नेते, विधानसभा, विधानभवन, मुंबई.
- ४) मा.विरोधी पक्ष नेते, विधानपरिषद, विधानभवन, मुंबई.
- ५) मा.मंत्री यांचे खाजगी सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग.
- ६) मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग.
- ७) मा.प्रधान सचिव (जलसंधारण) यांचे स्वीय सहाय्यक.
- ८) मा.सचिव (ग्राम विकास व पंचायत राज) यांचे स्वीय सहाय्यक.
- ९) सर्व मंत्रालयीन विभागांचे प्रधान सचिव/सचिव यांचे स्वीय सहाय्यक.
- १०) विभागीय आयुक्त (सर्व).
- ११) मा.अध्यक्ष, जिल्हा परिषद (सर्व).
- १२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).
- १३) सर्व सह सचिव/उप सचिव, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १४) सर्व अवर सचिव/कार्यासन अधिकारी, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १५) महालेखापाल - १ (लेखापरीक्षा/लेखाअनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- १६) महालेखापाल - २ (लेखापरीक्षा/लेखाअनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
- १७) मुख्य लेखापरिक्षक, स्थानिक निधी लेखा, नवी मुंबई.
- १८) उप मुख्य लेखापरिक्षक, स्थानिक निधी लेखा, नवी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती.
- १९) निवड नस्ती, कार्यासन क्र.पंरा-१, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.